



# Auro Laboratories Limited

314, T. V. Industrial Estate, S.K. Ahire Marg,  
Worli, Mumbai - 400 030. India  
Tel. : + 91 22 6663 5456  
Fax : +91 22 6663 5460  
E-mail : auro@aurolabs.com  
Web : www.aurolabs.com

Reg. Off. / Mfg. Unit :  
K-56, M. I. D. C. Tarapur,  
Dist. Palghar, Maharashtra - 401506.  
CIN No. L33125MH1989PLC051910

Date: October 27, 2020

To,  
The Deputy General Manager,  
BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Fort,  
Mumbai - 400001

**Ref: Security Code No. 530233:**

**Sub: Publication of Notice of Board Meeting:**

Dear Sir / Madam,

With reference to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith Newspaper cuttings of Notice of Board Meeting to be held for approval of Un-audited Financial Results for the quarter & half year ended September 30, 2020 published in the following Newspapers:

1. Active Times (i.e. English Newspaper) dated October 27, 2020
2. Mumbai Lakshdeep (i.e. Marathi Newspaper) dated October 27, 2020

Kindly find the same in order and acknowledge.

Thanking you,

Yours faithfully,  
FOR AURO LABORATORIES LIMITED

*Siddhartha Deorah*

SIDDHARTHA DEORAH  
WHOLE TIME DIRECTOR  
[DIN: 00230796]



**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that as per information given by my client Mrs. Sheetal Sachin Dhuri that the first chain agreement dated 04/10/1988 executed between M/s. Shivmalhar Builders and Smt. Dhara Bharat Kumar Raval and Shri. Bharat Ganpatram Raval in respect of Shop No. B/2, Ground Floor, Narsinha Co-operative Housing Society Ltd., Kopar Road, Shastri Nagar, Dombivli (W), Dist-Thane is misplaced and not traceable. Mrs. Sheetal Sachin Dhuri has lodged missing complaint to Vishnu Nagar Police Station, Dombivli (W) under no.723/2020 and police station issued Missing Certificate on 20/10/2020. Mrs. Sheetal Sachin Dhuri is the owner of shop no. B/2 and is the member Narsinha Co-operative Housing Society Ltd., Dombivli (W) and she intends to sell the said Shop No. B/2 to the prospective purchaser/s.

If any person/persons finds above mentioned documents and / or have any type of right such as Lion, mortgage, maintenance, gift, sale/purchase or any type of charge over the said shop, he/she/they shall inform the same in writing within 14 days of publication of this notice at below mentioned address.

If any objection is not received within given period, my client will complete the procedure of sale of the said shop and objection received thereafter shall not be entertained.

Date : 26/10/2020  
 Add : A/5, Sanyogita Society Pt. Dcendayal Road, Anand Nagar, Dombivli (West), Dist-Thane.  
 Sd/-  
**Beena M. Sansare**  
 (Advocate)

**PUBLIC NOTICE**

This is to inform by this public notice that the property bearing Residential flat No.5, 'E' wing, Gr. Fl., Ravindra Arcade, Manda (Titwala) adn 578 Sq.Ft. Carpet situated at S.No.130, Hissa No.6, Plot No.4, Village Manda is owned by my client Mr. Pramod Hiranam Gangurde and his father Late Hiranam Namdev Gangurde, who is expired on 31/08/2020, both were having equal (50% each) share in the said flat. After the death (1) Mrs. Shashikala Hiranam Gangurde (wife), (2) Mr. Pramod Hiranam Gangurde (son), (3) Ms. Sangeeta Hiranam Gangurde (daughter), (4) Mr. Hemant Hiranam Gangurde (son), (5) Mrs. Rupali Harshad Dhengle alias Rupali Hiranam Gangurde (Married daughter) are the only legal heirs of Late Hiranam Namdev Gangurde in his 50% share in the said flat. Therefore, any person(s) having any claim in respect of the above referred flat by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, heirship, possession, lease, lien, tenancy, sub-tenancy, license, hypothecation, beneficial interest under any decree, order or award, however, are hereby requested to make the same known in writing with supporting documents to the undersigned within a period of 7 days (both days inclusive) of the publication. It is hereby notified that we cannot entertain any objection if raised after lapse of said period.

Sd/  
 Advocate, Mrs. Tapasya S. Mhatre  
 3, N. J. House, Opp. Court, Bhaji Market Road, Kalyan (W), Dist. Thane-421301.

**PUBLIC NOTICE**

Late Md. Shahid Jamal was a Member of the Ostwal Garden Co-operative Housing Society Ltd., having address at Kanakia Road, Beverly Park, Mira Road (East), Dist. Thane - 401 107, and holding Flat No. 704, on 7th Floor, in the building known as Ostwal Garden, died on 1st May, 2019, without making any nomination. The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society in favour of his son and daughter Mr. Md. Shadab Jamal & Miss Samira Jamal within a period of 14 days from the publication to this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objector, in the office of the society/with the Chairman/Secretary of the society between 11.00 A.M to 1.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place : Mira Road For and on behalf of  
 Date : 27/10/2020 Ostwal Garden Co-operative Housing Society Ltd.  
 Hon. Secretary

**Public Notice**

Notice is hereby given that my clients Mr. Kailas Bansilal Marathe & Mrs. Bharti Kailas Marathe have agreed to purchase the Under-mentioned TDR and instructed me to vendicate the title of TDR owned by 1)Suresh Ramchandra Bhoir 2)Pondharinath Ramchandra Bhoir 3)Devakibai Ramchandra Bhoir 4)Ashabai Kaluram Bhoir & 5) Balaram Ramchandra Bhoir to ALL THAT PARTS AND PARCELS OF F.S.I. Credit (TDR) admeasuring about 3792.50 Sq. Mtrs., being part of D.P. Road of the said D.R.C as per certificate no. 218, O/W No. T.P./DRC/8424, dated 26/10/2020 as per DRC issued by B.N.C.M.C. in lieu of land bearing survey No. 84/13 situate, lying and being at Village Pogaon, Taluka Bhiwandi, Dist. Thane within the limits of Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, Bhiwandi, Dist. Thane. All persons having any claim, right, title or interest in the said above mentioned properties by way of sale, mortgage, charge, lien, gift, use, trust, possession, inheritance or whatsoever are hereby requested to make the same known in writing with supportive proofs of documents to the undersigned at their below mentioned office addresses within 14 days from the date hereof otherwise the investigation shall be completed without any reference to such claim and the same if any shall be considered as waived.

Signature:-  
**Adv. Vaibhav Anubhush Patil**

Address:  
 1)Flat No. 101, First Floor, Atlanta Residency, Kamatghar Road, Near Oswal High School, Anjurphata, Bhiwandi - 421302  
 2)Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, Town Planning Department, Bhiwandi

**COSMOS BANK** Recovery & Write-off Department  
 Correspondence Address:- Horizon Building, 1st Floor, Ranade Road & Gokhale Road Junction, Gokhale Road (North), Dadar (West), Mumbai 400 028. Phone No. 022-24476012/57/58

**POSSESSION NOTICE [See Rule 8(1)]-For Immovable Property**

Whereas, the undersigned being the Authorised Officer of The Cosmos Co-op. Bank Ltd., under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002(54 of 2002) and in exercise of the Powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notices to the following parties thereby calling upon the Borrower, Co-Borrower/ Mortgagee & its Guarantor to repay the amount as mentioned in the notices within 60 days from the date of receipt of the said notices.

The Borrower, Co-Borrower/Mortgagee & its Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower, Co-Borrower/ Mortgagee & its Guarantor and the public in general that the undersigned has taken **CONSTRUCTIVE POSSESSION** of the property described herein below, in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this **22nd day of October 2020**. The Borrower, Co-Borrower/Mortgagee & its Guarantor attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The Borrower, Co-Borrower/Mortgagee & its Guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of The Cosmos Co-op. Bank Ltd. for an amount mentioned hereunder with interest, cost and incidental charges thereon.

Name of the Borrower, Co-Borrower Mortgagees & Guarantors and Branch Name - Kandivali West	Date of Demand Notice & Amount
<b>Borrower/Mortgagee:-</b> Mr. Vikash Jugheshwar Singh <b>Co-Borrower/Mortgagee:-</b> Mrs. Mounmita Vikash Singh <b>Guarantor:-</b> Mr. Mangesh Pravin Potdar <b>Mortgage Term Loan Account No.:-</b> 0238012664	<b>Demand Notice Date :</b> 23.06.2020  ₹ 5,60,510.37 plus further Interest & Charges thereon from 01.06.2020
<b>Borrower/Mortgagee:-</b> Mr. Vikash Jugheshwar Singh <b>Co-Borrower/Mortgagee:-</b> Mrs. Mounmita Vikash Singh <b>Guarantor:-</b> 1. Mr. Deepak Omprakash Puri 2. Mr. Sudarshan Suresh Koyande <b>Home Loan Account No.:-</b> 02380110842	<b>Demand Notice Date :</b> 30.07.2020  ₹ 41,94,977.69 plus further Interest & Charges there on from 01.07.2020

Date of Possession : 22.10.2020 (Constructive) NPA Date : 29.02.2020

**DESCRIPTION OF PROPERTY (IMMOVABLE PROPERTY):** All that piece and parcel of Flat No. 813 adm. 680 sq.ft. built up (Approx. 63.19 sq.mtrs. Built Up) situated on 8th floor of the building No-3-M known as RNA Courtyard Co-Op HSG Soc. Ltd, Penkarpada, Shanti Park, Mira Road (East), Thane. Old Survey no. 212.214, New Survey no.44.46, situated within Registration District and Sub District of Thane City and within local limits of Thane Municipal Corporation.

Sd/-  
 Authorised Officer  
 Under SARFAESI ACT - 2002  
 Date: 22.10.2020  
 Place : Mumbai  
 The Cosmos Co-operative Bank Ltd.

**CHANGE OF NAME**

Here in I'm No 2801114L  
**HAV PASALE DADASO DASHARATH** is desire to change my wife name in my service document as **PASALE RANI DADASO** (proposed new name) instead of **RANI** on the strength of Aadhar card/certificate & affidavit swom Taluka Executive magistrate, kavathe mahankal at 20/10/2020

**CHANGE OF NAME**

Here in I'm No 2801114L  
**HAV PASALE DADASO DASHARATH** is desire to change my son name in my service document as **SWARAJ DADASO PASALE** (proposed new name) instead of **SWARAJ** on the strength of Aadhar card/certificate & affidavit swom Taluka Executive magistrate, kavathe mahankal at 14/10/2020

**PUBLIC NOTICE**

The general public is hereby informed that, my clients viz. Mr. Suneel Sudhakar Kulkarni, R/at - Thane, intends to purchase the below mentioned flat from the Owners viz. Mr. Amol Shrikrishna Chitnavis and others. Therefore, I hereby give this publication as under -

1) Mr. Amol Shrikrishna Chitnavis, 2) Mrs. Pallavi Amol Chitnavis and 3) Smt. Shubhangi Shrikrishna Chitnavis are the co-owners of Flat No.401, adn.64.41 sq. mtrs. carpet on 4<sup>th</sup> floor in the Building No.78 known as Arjan Vasant Vihar Co-op. Hsg. Soc. Ltd. alongwith One Open Car Parking Space No.8 standing on a plot of land bearing Survey No. 166/22, 169/1P, 170/13P & 7P, 171/1P, 3P, 4P, 5P, 6P, 7P, 8P, 9P, 10P, 11P, 12P, 13P, 14P, 15P, 16P, 17P, 18P, 19P, 20P, 21P, 22P, 23P, 24P, 25P, 26P, 27P, 28P, 29P, 30P, 31P, 32P, 33P, 34P, 35P, 36P, 37P, 38P, 39P, 40P, 41P, 42P, 43P, 44P, 45P, 46P, 47P, 48P, 49P, 50P, 51P, 52P, 53P, 54P, 55P, 56P, 57P, 58P, 59P, 60P, 61P, 62P, 63P, 64P, 65P, 66P, 67P, 68P, 69P, 70P, 71P, 72P, 73P, 74P, 75P, 76P, 77P, 78P, 79P, 80P, 81P, 82P, 83P, 84P, 85P, 86P, 87P, 88P, 89P, 90P, 91P, 92P, 93P, 94P, 95P, 96P, 97P, 98P, 99P, 100P, situated at Village - Majiwade, Taluka and District - Thane and within the limits of the Thane Municipal Corporation.

The Owners have availed loan facility (Account No.616847392) from HDFC Bank Ltd. against mortgage of the aforesaid flat. Save and except the lien of HDFC Bank Ltd., any person/s, firm, company etc. having rights, title, interest, share or claim or any encumbrances of whatsoever nature by way of sale, lease, charge, mortgage, gift, will, exchange, lien etc. in the said flat may record their objection with relevant documents to that effect to the undersigned within a period of 10 (Ten) days from the date of this publication. If nobody raises any objection within stipulated period, the claim, if any, deemed to have been waived in respect of the said flat and my clients shall complete the sale transaction.  
 Date: 27.10.2020

Patankar & Associates @  
 (Advocates & Legal Consultants)  
 Off: Apt. No. 2402, Chasa Fresco, H Wing, Lodha Anara, Near Air Force Station, Kolsbet, Thane (W) 400607  
 Tel No. 9820297542.

**COMMON NOTICE**

Notice is hereby given under instructions of my client RAVI ANRUP MAURYA that MR. SHRI RADHESHYAM ANRUP MAURYA and LATE SHRI ANRUP CHEDILAL MAURYA during their life time had jointly purchased (in ration 50:50) a property being Flat No.302, Admeasuring, 35.31 Sq.mts (Built-up Area) on the 3rd Floor of the Building No.2 known as K.D. Avenue CHS LTD., situated at Ramdev Park, Behind SVP School, Mira Road (East), Thane-401107 (hereinafter referred as the SAID FLAT) and were also the lawful co-members of the said society known as K.D. Avenue CHS LTD., situated at Ramdev Park, Behind SVP School, Mira Road (East), Thane-401107 and hold 05 shares of Rs.250 each from 166 to 170 bearing Share Certificate No.034 (hereinafter referred as said society). That RADHESHYAM ANRUP MAURYA died intestate on dated 01/09/2019 and thereafter legal heirs of the said Late Shri RADHESHYAM ANRUP MAURYA registered a Release Deed in favor of SHRI ANRUP CHEDILAL MAURYA vide Deed of Release dated 14/08/2020 which was duly registered on 14/08/2020 before the Sub-Registrar of Assurances Thane-4, bearing Document No.3738/2020. Thereafter, said SHRI ANRUP CHEDILAL MAURYA died intestate on 24/08/2020 and thereafter the legal heirs of the said Late SHRI ANRUP CHEDILAL MAURYA had executed Indemnity Bond in favor of the said society thereby giving their No objection to transfer 100% rights of the said Flat in favor of my client SHRI RAVI ANRUP MAURYA. That I on behalf of my client do hereby invites public at large that if any person having any kind of objection in respect to the right, title or interest in respect of the said FLAT are requested to send full particulars of their objection in writing within 07 days from date hereof, along with necessary evidence and documents at the address mentioned below, failing which it shall be presumed that no such claim exists or it is waived off and no such claim thereafter shall be entertained.

Mr. Mahesh V. Kabra  
 ADVOCATE FOR RAVI ANRUP MAURYA  
 402, Pratham Heights, Ramdev Park Road, Near Mani Arcade Building, Mira Road (East), Thane 401107. Mobile- 9892003005.

**COMMON NOTICE**

Notice is hereby given under instructions of my client Smt. ASHA RADHESHYAM MAURYA widow of Late SHRI RADHESHYAM ANRUP MAURYA that my client's husband SHRI RADHESHYAM ANRUP MAURYA during his lifetime had purchased a property being Flat No.507, Admeasuring, 66.91 Sq.mts (Built-up Area) on the 5th Floor of the Building No.6 known as MAHADEO COMPLEX BLDG. NO.5 & 6 CHS LTD., situated at Ramdev Park, Near Vagad Nagar, Mira Road (East), Thane-401107 (hereinafter referred as the SAID FLAT) and said SHRI RADHESHYAM ANRUP MAURYA was also the lawful member of the said society known as MAHADEO COMPLEX BLDG. NO.5 & 6 CHS LTD., situated at Ramdev Park, Near Vagad Nagar, Mira Road (East), Thane-401107 bearing registration No.T.N.A./T.N.A/HSG/TC/26145/ 2014-15 (hereinafter referred as said society). That RADHESHYAM ANRUP MAURYA died intestate on dated 01/09/2019 and thereafter legal heirs of the said Late Shri RADHESHYAM ANRUP MAURYA had executed Indemnity Bond in favor of the said society thereby giving their No objection to transfer 100% rights of the said Flat in favor of my client Smt. ASHA RADHESHYAM MAURYA. That I on behalf of my client do hereby invites public at large that if any person having any kind of objection in respect to the right, title or interest in respect of the said FLAT are requested to send full particulars of their objection in writing within 07 days from date hereof, along with necessary evidence and documents at the address mentioned below, failing which it shall be presumed that no such claim exists or it is waived off and no such claim thereafter shall be entertained.

Mr. Mahesh V. Kabra  
 ADVOCATE FOR Smt. ASHA RADHESHYAM MAURYA  
 402, Pratham Heights, Ramdev Park Road, Near Mani Arcade Building, Mira Road (East), Thane 401107. Mobile-9892003005.

**COMMON NOTICE**

Notice is hereby given under instructions of my client 'Navshiv Pooja Co-op. Housing Soc. Ltd., situated at Ramdev Park Road, Mira Road (East), Thane-401101, a society registered under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 under Registration No.TNA (TNA)/HSG/TC/17407/2006-07 (hereinafter referred as SAID SOCIETY). That the Flat being Flat No.201 'Navshiv Pooja Co-op. Housing Soc. Ltd., situated at Ramdev Park Road, Mira Road (East), Thane-401101 (hereinafter referred as SAID FLAT) in our society records stands in name of MR. HIPPOLI JOSEPH D'SOUZA and Miss Reena Hippoli D'souza and both MR. HIPPOLI JOSEPH D'SOUZA and Miss Reena Hippoli D'souza are the co-members of said society, vide Share Certificate No.05, dated 18/04/2006, bearing distinctive numbers from 21 to 25. That said Miss Reena Hippoli D'souza died intestate on 01/12/2009 at Airoli, Navi Mumbai. That a Release Deed in respect of Flat No.201 is registered in favor of MR. HIPPOLI JOSEPH D'SOUZA by legal heirs of Late Miss Reena Hippoli D'souza @ Reena Bryan D'silva for her 50% share in the said Flat No.201 being Release Deed dated 12/10/2020, reg. before the Sub-Registrar of Assurances Thane-4, document No. 6660/2020, dated 12/10/2020. That I on behalf of said society do hereby invites public at large that if any person having any kind of objection in respect to the right, title or interest in respect of the said FLAT are requested to send full particulars of their objection in writing within 07 days from date hereof, along with necessary evidence and documents at the address mentioned below, failing which it shall be presumed that no such claim exists or it is waived off and no such claim thereafter shall be entertained.

Sd/-  
 Mr. Mahesh V. Kabra  
 ADVOCATE FOR NAVSHIVPOOJA CHS LTD  
 402, Pratham Heights, Ramdev Park Road, Near Mani Arcade Building, Mira Road (East), Thane 401107. Mobile- 9892003005.

**PUBLIC NOTICE**

By this Notice, Public in general is informed that Late Mr. Venkatesh Sheena Shriyan, member of the Chhaya Shantinagar Co-operative Housing Society Ltd. and co-owner of Flat No.13, First Floor, Building No. B-5, Sector-2, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane 401107, died intestate on 06/10/2020 leaving behind him Mrs. Indira Venkatesh Shriyan, Mr. Vikas Venkatesh Shriyan & Mr. Vivek Venkatesh Shriyan being his legal heirs and successors. Mrs. Indira Venkatesh Shriyan, Mr. Vikas Venkatesh Shriyan & Mr. Vivek Venkatesh Shriyan are claiming transfer of undivided Shares and Interest in the Capital/Property of the society belonging to the deceased in their name being legal heirs and successors of the deceased. The claims and objections is hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for the transfer of the Shares and Interest belonging to the deceased in respect of the said flat, inform to undersigned within period of 15 days from the date of publication of this notices failing which the society will be free to deal with as per the rule as provided under the bye-laws of the society and thereafter no claims or objections will be considered.  
 Sd/-  
**K. R. Tiwari (Advocate),**  
 Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road (E), Dist. Thane -401017

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that MR. LAITIKUMAR BHIMRAJ BHATI is one of the LEGAL HEIR of SMT. JAMUNADEVI BHIMRAJ BHATI, who was member of Shop No. 5, on Ground Floor, PRABHAKAR KUTIR CHS LTD. having Society Reg. No. TNA(TNA)/HSG/TC/47/1985-1986, DATED 17/03/1986. At : B. P. Road, Bhandar East, Taluka & District Thane 401 105. SMT. JAMUNADEVI BHIMRAJ BHATI owner/Member of the Society, Share Certificate Sr. No. 5, 5 share from 21 to 25, who was expired on 29.10.2008. That MR. LAITIKUMAR BHIMRAJ BHATI (Son), has Registered Declaration Vide Document No. TNA-001412/2019, Date 06.01.2019. But Laitikumar Bhimraj Bhati, was Registered the Declaration in favour of his Mother, said above shop purchase from M/S. SAIBABA BUILDERS, Agreement Dated, 3rd day of October, 1978, said Original Agreement has been lost. Any person/s, banks, financial institutions, individuals, company firms etc. having any claim shall file an objection in writing alongwith documentary evidence within 14 days from the date of the notice failing which it shall be assumed that no person/s has any claim, whatsoever, on the said Shop, of which, please take a note.

DILIP K PANDEY  
 Advocate High Court  
 B/109, Bhaidaya Nagar 'B' Bldg., Navghar Road, Bhandar (E), Dist. Thane - 401 105.

**PUBLIC NOTICE**

Shri. Chandrakant H Shah, a joint member/co-owner of Kamala Vihar ABCD Co-op. Housing Society Ltd. Survey No.140-141, CTS No.94-97-98, Opp. Kamala Vihar Sports Club, Mahavir Nagar, Kandivali (W), Mumbai-67 holding shares 361 to 365 and Flat No.D-214 expired on 03.05.2010 without making any nomination. His elder sons Shri. Jayesh & Rajesh Chandrakant Shah has released, relinquish and renounced their share in the said flat and his son and other co-owner Shri. Sanjeev Chandrakant Shah made application to the society for the transmission of the 50% share of the rights, title and interest of the said deceased joint member in the said property to his name. Claims and objections, if any are invited by the said society against the proposed transmission. The same should be lodged with the Hon. Secretary of the said Society within 14 days, with supporting documents, if any, failing which needful be done.

Sd/-  
 Hon. Secretary  
 Kamala Vihar ABCD CHS Ltd., Opp Kamala Vihar Sports Club, Mahavir Nagar, Kandivali (W), Mumbai-67.  
 Place: Mumbai  
 Date: 20.10.2020

**Aplab APLAB LIMITED**  
 CIN No. L99999MH1964PLC013018  
 Regd. Office : Aplab House, A-5 Wagle Estate, Thane 400 604

**NOTICE**  
 Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Meeting of the Board of Directors of the Company scheduled to be held on Wednesday, 11<sup>th</sup> November, 2020, inter-alia, to consider and take on record, the Unaudited Financial Results (Standalone) of the Company for the second quarter and half year ended 30<sup>th</sup> September, 2020.  
 The information contained in this Notice is also available on the website of the Company i.e. www.aplab.com and also on the website of the BSE Limited at www.bseindia.com.  
 By order of the Board For **Aplab Limited**  
 Sd/-  
 Rajesh K. Deherkar  
 Company Secretary and Finance Controller  
 Place : Thane  
 Date : 26<sup>th</sup> October, 2020

**PUBLIC NOTICE**

This public notice is given to all the public at large, that, my client Mr.Sanjay Narayan Ghagas &I, has decided to purchase the residential flat No.3, house No.1874, "B" wing, Building No.5, area admeasuring about 755 sq.ft. In the residential complex known as Deodarshan co. op. hsg. soc. Situated at village Murbad, Tal-Murbad Dist- Thane. From Mr.Ashok Harichandra Telawane & Mrs.Mina Ashok Telawane.  
 Therefore, if any person or persons, or lawful authority have any objection, claim, right, title, interest, lean or charge of whatsoever nature on the aforesaid flat, shall lodge their claim in writing with the undersigned advocate, along with the prima facie documentary evidence within a period of 7 days from the publication of this notice, failing which, thereafter no any claim or objection shall be entertained by my client, and my client shall proceed to complete the said transaction and legal formalities, which please note.  
**Place :** Murbad  
**Dr:** 27/10/2020  
**Add :** At.Po.Tal-Murbad, Dist-Thane  
 Sd/-  
**Adv. Santosh S. Zunjarroo**

**Public Notice**

This Notice is hereby given to General public, all persons that our client is entering in to the transaction of purchasing a Flat no. 301, 3rd floor having area 550sq.ft. plus 250 sq.ft open terrace in Shree Siddhi Safalya CHS Ltd., Patharli Road, Gograwad, Dombivli (East), Taluka - Kalyan, Dist-Thane 421201 from Mr. Santosh Sambhaji Rao Darekar an occupant of the flat and who is legal heir of Late Shashikala Sambhaji Rao Darekar.

If any person or persons, trust, trustees claiming any interest in abovementioned Flat through said agreement by way of sale, exchange, lease, mortgage, gift, trust, inheritance, bequest, possession, lien, easement, development, power of attorney or otherwise are hereby requested to send full particulars thereof in writing together with proof to the undersigned at following address during working hours within 15 days from the date hereof, as otherwise further procedure of sale and housing loan of abovementioned flat will be completed without any reference or regard to any such purported claim or interest, which shall be deemed to have been waived to an intent and purpose.

Sd /-  
 Advocate Smita Sansare  
 Advocate Annapurna Jain  
 1/ Bhagyodaya Bldg.,  
 Ramnagar, Below Khardkar Classes,  
 Dombivli (E), Dist - Thane

**AURO LABORATORIES LIMITED**  
 CIN: L33125MH1989PLC051910  
 Regd. Office: K-56, MIDC, Tarapur Industrial Area, Palghar - 401506  
 E mail: auro@aurolabs.com Website: www.aurolabs.com;  
 Tel. No. 022-66635456; Fax No. 022-66635460.

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, November 5, 2020 to consider and approve the Un-audited Financial Results for the quarter & half year ended September 30, 2020 along with other documents related to the same and any other matter with the permission of the Chair.  
 Further, in terms of the Company's Code of Conduct to Regulate, Monitor and Report trading by Designated Persons and Immediate Relatives of Designated Persons pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations 2015, the trading window for dealing in the securities of the Company has been closed from October 1, 2020 and shall reopen 48 hours after the information is made public.  
 This information may be available on the Company's website www.aurolabs.com and BSE website www.bseindia.com

For AURO LABORATORIES LIMITED  
 Sd/-  
 SHARAT DEORAH  
 CHAIRMAN & MANAGING DIRECTOR  
 (DIN: 00230784)  
 Place: Mumbai  
 Date: October 26, 2020

**Annual report of development work by MLA Sunil Rane**



Mumbai, The annual report of various development works presented to the public on 24th October 2020 at at Jasmine Hall, Raghulalia Mall, Kandivali. The event attended by Mumbai BJP President Mangal Prabhat Lodha and MP North Mumbai Gopal Shetty & Nitesh Rane, MLA, Kandivli, Amar Mehta and Yogesh Sagar. In the 2019 Assembly elections, the party leadership of the Bharatiya Janata Party nominated Mr. Sunil Rane from the Borivali Assembly constituency in Mumbai and the people of Borivali trusted him and elected him as MLA with a large majority. After that, Sunil Rane visited the entire constituency and met all the people and started the service work for the overall development of Borivali. Sunil Rane said that the support given to him by all the office bearers and activists of the Bharatiya Janata Party was invaluable in that journey and that continuous efforts would be made to earn the trust of the people through the development work. The development work done by Sunil Rane mainly includes construction of security wall, development and renovation of constituency grounds, installation of CCTV cameras, distribution of bicycles to poor girls under Beti Bachao Beti Padhav Abhiyan, Super Specialty Hospital at Borivali. Various such demands were made in the Legislative Assembly. In the Corona epidemic crisis, all the BJP office bearers and activists in the Borivali constituency were doing great work like a warrior. The services include distribution of foodgrains, distribution of food through community kitchens, distribution of immunosuppressive arsenic album pills, distribution of masks, sanitizers and face shields, distribution of safety shoes and sandals to municipal hospital staff and disinfection of each ward in the constituency.

**1.5 crore people did Sundarkand lessons Over 43 lakh families joined Ekal -Srihari record programm**



Mumbai, More than 43 lakh families (More than 15 million people) joined. from all over the world in a world class mass Sundarkand chanting organized on digital platform on the day of Dussehra under the auspices of Ekal Shrihari working in forest area. The event was telecast live on Subharti Channel. Giving this information, Vijay G., kedia President of Srihari Satsang Samiti Mumbai said that the event aimed to involve 25 lakh families across the country associated with the institution sat in their homes and read Sundarakand on Zoom and went live through other mediums including Facebook. Thousands of families, including senior donor Ramakant Tibrewala, joined the event here. From 6 am to 10 pm, more than 43 lakh Hanuman devotees in the country longitude read the Sunderkand by choosing the time according to their convenience. This was the first time for an organization to recite such a large number of Sundarkand in one day. Efforts are being made to record this achievement in the Guinness Books of World Records. This world class Sundarkand chanting was organized in Hindi speaking areas as well as different local languages in non-Hindi speaking areas. Programs were also broadcast live in local languages from various places in South India. In the Northeast and some areas of Bengal where Sundarkand is not read, one hour 'Hare Ram Hare Krishna' sankirtan was organized in such places. On the same day, a live group recitation of Sundarkand was performed by the narrators of the organization in Ranchi in association with Satish Tulsian and Rekha Jain from 4 pm to 7.30 pm. During this time, members joining from abroad were also directly connected with the event. Glimpses of the lessons taking place in different regions of the country / abroad were shown from 4 to 5 pm and the Sunderkand recitation started from 5 pm. Short films were also shown on various works of solo campaign at the beginning and end of the program. It was telecasted on Subharti channel.

